

अवर सचिव पदावरून उप सचिव
पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन आदेश क्रमांक: उसप-१३२१/प्र.क्र.६०/का.१४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- २३ जुलै, २०२१

आदेश

खालील अवर सचिवांना या आदेशाच्या दिनांकापासून उप सचिव पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात येत असून त्यांची पदोन्नतीनंतरची पदस्थापना त्यांच्या नावासमोर स्तंभ ५ मध्ये दर्शविण्यात आलेल्या विभागामध्ये करण्यात येत आहे.-

अ. क्र.	अवर सचिवांचे नाव	जात प्रवर्ग	सध्याचा विभाग	उप सचिव पदावर पदोन्नतीनंतर पदस्थापनेचा विभाग
१	२	३	४	५
१	श्री. संजय कृष्णा भोसले	अ.जा.	सामान्य प्रशासन विभाग	नियोजन विभाग
२	श्री. दादासाहेब सोपान खताळ	भ.ज.क	नियोजन विभाग	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
३	श्री. प्रताप पांडुरंग लुबाळ	भ.ज.क	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (प्रतिनियुक्ती-राज्यपालांचे सचिव कार्यालय आस्थापना राजभवन)	उच्च व तंत्र शिक्षण विभाग
४	श्री. कैलास ताराचंद साळुंके	अ.ज.	इतर मागास बहुजन कल्याण विभाग	इतर मागास बहुजन कल्याण विभाग
५	श्री. रविंद्र सिताराम जरांडे	भ.ज.क	महिला व बाल विकास विभाग	सार्वजनिक बांधकाम विभाग
६	श्री. निवृत्ती भागुजी मराळे	भ.ज.क	इतर मागास बहुजन कल्याण विभाग	कृषि व पदुम विभाग
७	श्री. संतोष विठोबा गावडे	भ.ज.क	उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रतिनियुक्ती - मा.राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सा.उ. वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सा.प्र.वि.	प्रपत्र बढती - मा.राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सा.उ. वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सा.प्र.वि. यांचे कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर

अ. क्र.	अवर सचिवांचे नाव	जात प्रवर्ग	सध्याचा विभाग	उप सचिव पदावर पदोन्नतीनंतर पदस्थापनेचा विभाग
१	२	३	४	५
८	श्री. अंकुश पांडुरंग शिंगाडे	भ.ज.क	महसूल व वन विभाग	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
९	श्री. नितिन वसंतराव गायकवाड	अ.जा.	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (प्रतिनियुक्ती - राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई)	ग्रामविकास विभाग
१०	श्री. सुरेंद्र लोकप्पा अंबिलपुरे	अ.जा.	नियोजन विभाग (प्रतिनियुक्ती - महाव्यवस्थापक, मंत्रालय आहार/ उपाहारगृह)	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
११	श्री. राजेंद्र नाथा सवने	अ.जा.	ग्रामविकास विभाग	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
१२	श्री. वसंत भिमराव माने	अ.जा.	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग	गृह विभाग
१३	श्री. संदिप शामराव कांबळे	अ.जा.	गृह विभाग	पर्यावरण विभाग
१४	श्री. रविंद्र नारायण माळी	इ.माव	वित्त विभाग	वित्त विभाग
१५	श्री. शैलेश तुकाराम जाधव	खुला	पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग	पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
१६	श्री. बबन रंगनाथ माळी	अ.ज.	सामान्य प्रशासन विभाग	वित्त विभाग
१७	श्री. श्रीकांत देविदासराव लोंढे	भ.ज.ब	वित्त विभाग	ग्राम विकास विभाग
१८	श्रीमती रीना विठ्ठल फणसेकर	अ.ज.	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (प्रतिनियुक्ती - राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ)	प्रपत्र बढती - राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ, नवी मुंबई यांचे कार्यालयातील उप सचिव पदावर
१९	श्री. अनिल विठ्ठल देवकाते	भ.ज.क	जलसंपदा विभाग	जलसंपदा विभाग
२०	श्रीमती रोहिणी प्रभाकर जाधव	अ.ज.	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (प्रतिनियुक्ती - राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ, नागपूर)	प्रपत्र बढती - राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ, नागपूर यांचे कार्यालयातील उप सचिव पदावर

अ. क्र.	अवर सचिवांचे नाव	जात प्रवर्ग	सध्याचा विभाग	उप सचिव पदावर पदोन्नतीनंतर पदस्थापनेचा विभाग
१	२	३	४	५
२१	श्री. विष्णुदास पुंडलिक घोडके	खुला	सार्वजनिक आरोग्य विभाग	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
२२	श्री. संजीव हरिश्चंद्र धुरी	खुला	सार्वजनिक आरोग्य विभाग	नियोजन विभाग
२३	श्रीमती संजना प्रदीप खोपडे	खुला	सामान्य प्रशासन विभाग	नियोजन विभाग
२४	श्री. शिवदास महादेव धुळे	इमाव	सामान्य प्रशासन विभाग	सार्वजनिक आरोग्य विभाग
२५	श्री. हेमंत गोरखनाथ म्हापणकर	खुला	सामान्य प्रशासन विभाग	कृषि व पदुम विभाग
२६	श्री. विनायक अरविंद धोत्रे	खुला	वित्त विभाग	वित्त विभाग

२. श्री.सं.वि.गावडे, श्रीमती रि.वि.फणसेकर व श्रीमती रो.प्र.जाधव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम ४०, परिशिष्ट-२, अट क्र.१८ नुसार तात्पुरत्या स्वरूपात प्रपत्र बढती (पदोन्नती) देण्यात येत आहे. सदर तरतुदीनुसार प्रपत्र बढतीचा कालावधी हा आदेशाच्या दिनांकापासून ६ महिन्यांचा राहिल. त्यानंतर सदर अधिकाऱ्यांनी मंत्रालयीन विभागात हजर होणे आवश्यक राहिल.

३. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दि.४.८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ दाखल केली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे. सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन-१६-ब यांच्या शासन निर्णय दि.७.५.२०२१ मधील तरतुदीनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि.२५.५.२००४ च्या स्थितीनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून भरण्यात येत आहेत.

४. सदर अधिकाऱ्यांना उप सचिव पदावरील तात्पुरती पदोन्नती खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.-

(अ) सदर अधिकाऱ्यांविरुद्ध आदेशाच्या दिनांकापर्यंत कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू झालेली नाही.

(ब) प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ अधिकारी यांचे प्रत्यावर्तन झाल्यानंतर त्यांच्यासाठी उप सचिव संवर्गात रिक्त पद उपलब्ध नसल्यास या आदेशातील कनिष्ठतम अधिकाऱ्यांला पदावनत करण्याच्या अधीन सदर तात्पुरत्या पदोन्नत्या देण्यात येत आहेत.

- (क) सदरची पदोन्नती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय निकड म्हणून लोकहितास्तव देण्यात आली आहे.
- (ड) या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियमित पदोन्नतीचे म्हणजेच ज्येष्ठतेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत.
- (इ) सदर पदोन्नती मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ व विशेष अनुमती याचिका क्र.२५१८१/२०१८ व त्यातील आय.ए. क्र.२५९०/२०१९ मध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
- (ई) सदर पदोन्नती मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रलंबित असलेल्या रिट पिटीशन (स्टॅम्प) क्र.१०८७६/२०२१ व रिट पिटीशन (स्टॅम्प) क्र.१०८७८/२०२१ यामधील आय.ए.(स्टॅम्प) क्र. १०९१०/२०२१ व १०९११/२०२१ तसेच रिट पिटीशन (स्टॅम्प) क्र.१०९०९/२०२१ मध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१ मधील २ (ड) येथील तरतुदीनुसार पदोन्नतीने नियुक्ती होणाऱ्या सदर अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या विहित मुदतीमध्ये रुजू होणे आवश्यक आहे.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०७२३१९३६४१०२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. मो. महाडिक)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. मा.राज्यमंत्री, सामान्य प्रशासन
४. अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
५. अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव- सर्व संबंधित मंत्रालयीन विभाग
६. राज्यपालांचे सचिव कार्यालय, राजभवन, मुंबई
७. सचिव, राज्य माहिती आयोग मुख्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ३२
८. राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ, नवी मुंबई
९. राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ नागपूर,
१०. सदस्य सचिव, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई
११. सह / उप सचिव (आस्थापना), सर्व संबंधित मंत्रालयीन विभाग
१२. सह सचिव/ उप सचिव (का.२१/का.६)
१३. संबंधित अधिकारी, विभागामार्फत
१४. निवड नस्ती, सग्रंहार्थ.